



MEGH MAYUR INFRA LIMITED

(Formerly Known as Poddar Infrastructure Limited and Transoceanic Properties Limited)

2nd August, 2022

To,
The Manager,
Corporate Service Department
BSE Limited
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai- 400 001

Company Code: 509003

Name of the Company: Megh Mayur Infra Limited

(Formerly known as Poddar Infrastructure Limited and previously known as Transoceanic Properties Limited)

E-Mail Id of the Company: grievances@meghmayur.com

Dear Sir/Madam,

Sub: Publication of Un-audited Financial Results for the First Quarter ended 30th June, 2022, of FY 2022-23 as per Regulation 47(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement (as enclosed herewith) of Un-Audited Financial Results of the Company for the First Quarter ended on 30th June, 2022 of FY 2022-23, published in the following newspapers namely "Financial Express" (English) and "Mumbai Lakshwadeep" (Marathi) on 02nd August, 2022. Please take this letter on your record and disseminate the information under "Corporate Announcement Section" on your Exchange website.

Thanking You,

Yours Faithfully,
For Megh Mayur Infra Limited

(Mitul Shah)
Managing Director and Interim Compliance Officer
DIN No: 00509114
Encl: As above



Regd. Office : MHB-11/A -302, Sarvodaya Co-Operative Housing Society Limited,
Near Bhavishya Nidhi Building, Service Road, Khernagar, Bandra (E), Mumbai-400051

CIN : L51900MH1981PLC025693

V-MART RETAIL LIMITED

(CIN - L51909DL2002PLC163727)

V MART

Regd. Off.- 610-611, Guru Ram Dass Nagar, Main Market, Opp. SBI Bank, Laxmi Nagar, New Delhi – 110092.
Corporate Off. – Plot No. 862, Udyog Vihar, Industrial Area, Phase – V, Gurugram – 122016 (Haryana).
Tel.: 0124-4640030; **Fax :** 0124-4640046; **Email:** info@vmart.co.in; **Website:** www.vmartretail.com
NOTICE OF 20TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE
 Members are requested to note that the 20th Annual General Meeting ("AGM") of the members of V-Mart Retail Limited ("Company") will be held on Tuesday, 30th August, 2022 at 11:00 A.M. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio Video Means ("OAVM") facility without the physical presence of members at the common venue to transact the Ordinary and Special Business as stated in the Notice convening the said AGM in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 ("the Act") and the Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("Listing Regulations") read with the relevant circular issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and May 5, 2022 and the Circulars issued by the Securities and Exchange Board of India dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 (collectively "Applicable Circulars").
 In terms of the applicable circulars, electronic copies of the Notice convening the 20th AGM containing the procedure and instructions for e-voting, remote e-voting and participating in the AGM will be sent in electronic form only to those Members whose e-mail IDs are registered with the Company/Depository(ies).
 For registration/ update of email addresses, the Members can follow the guidance, as under:

Those Members who have not registered their email addresses	Demat holding: By contacting their Depository Participant. Physical holding: By sending a request with their valid email ID to our RTA at einward.ris@kfinetech.com or cs@vmart.co.in along with a signed scanned copy of the request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and a copy of share certificate.
Facility for temporary registration of email addresses	By clicking the link: https://ris.kfinetech.com/clientservices/mobileereg/mobileemailreg.aspx for the limited purpose of receiving the Annual Report 2021-22 along with the Notice of the 20th AGM electronically along with the User ID and Password for e-voting.
Those Members who have registered their email address, mobile number, postal address, and bank account details	Requested to validate/update their registered details by contacting their Depository Participant in case share held in electronic mode or by contacting our RTA KFin Technologies Ltd. (KFinetech), in case the shares are held in physical form.

The Notice of the AGM along with the Annual Report 2021-22 will also be available on the Company's website www.vmartretail.com and website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Limited at: <https://evoting.kfinetech.com/>.
 In accordance with the applicable provisions, the members will be provided with a facility of remote e-voting to exercise their right to vote on the resolutions proposed to be passed at the AGM through electronic voting system prior to the AGM and during the AGM. The e-voting period commences on Thursday, 25th August, 2022 at 9:00 a.m. (IST) and ends on Monday, 29th August, 2022 at 5:00 p.m. (IST). The e-voting module shall be disabled by the RTA for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. The members who may have cast their vote through remote e-voting may participate in the AGM through VC/OAVM facility but shall not be allowed to cast their vote again through the e-voting facility during the AGM. A person whose name is recorded in the register of members or the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date i.e. 19th August, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting and to participate in the meeting. Any person who becomes a Member of the Company after the Company has sent the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the User ID and Password by sending a request to RTA at <https://evoting.kfinetech.com/> and can exercise their voting right through remote e-voting and participate in the AGM. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 20th August, 2022 to Tuesday, the 30th August, 2022 (both days inclusive).
 In case of any query the members may contact KFin Technologies Limited at Phone: 1800 309 4001 (toll free) or write to einward.ris@kfinetech.com.
Place: Gurugram
Date: 1st August, 2022
For V-Mart Retail Ltd.
Sd/- Megha Tandon (Company Secretary)

VISUAL PERCEPT SOLAR PROJECTS PRIVATE LIMITED
REG: 813, DALAMAL TOWER, FREE PRESS JOURNAL MARG, NARIMAN POINT, MUMBAI, 400021
CORRESPONDENCE: "SAMANVAY", 600, TAPOVAN, AMBAVADI, AHMEDABAD-380015
Notice under sub-section (2) of Section 15 of the Electricity Act, 2003

1. The person above-named, a company incorporated under the Companies Act, 1956 (the applicant) has made an application under sub-section (1) of Section 15 of the Electricity Act, 2003 for grant of Category III licence for inter State trading in electricity in all the States and Union Territories of India before the Central Electricity Regulatory Commission, New Delhi. The necessary details in respect of the applicant are given hereunder:
 I) Authorized, issued, subscribed and paid up capital: Rs. 4200 Lakhs
 ii) Shareholding pattern (indicate the details of the shareholders holding 5% or more shares):
- | Name of the shareholder | Citizenship | Residential Status | No. of shares | % of share of the total paidup capital |
|-------------------------|-------------|--------------------|---------------|--|
| Torrent Power Limited | NA | Resident in India | 17450000 | 100% |
- iii) Financial and technical strength:
 Visual Percept Solar Projects Private Limited is a Private Company incorporated on 16 August 2010 which besides developing electricity projects intends to carry out electricity trading across India. Visual Percept Solar Projects Private Limited is 100% owned by Torrent Power Limited and has adequate resources to undertake the business of power trading across the country.
 iv) Management profile of the applicant including details of past experience of the applicant and/or the persons on the management of the applicant in generation, transmission, distribution and trading of electricity or similar activity.
 Directors of Visual Percept Solar Projects Private Limited are Jigish Mehta , Naresh Joshi and Nisarg Shah who are associated with power sector for more than 25 years who have rich experience in the field of Commercial and Operations, Finance and Accounts & Commercial and Business Development related to Power Sector respectively. Sureshkumar Baria works with the Company holding Bachelor of Engineering in Electrical with 16 years post qualification experience in Power Sector and Certified Energy Auditor (Reg. No-EA-11216) by Bureau of Energy Efficiency (BEE). Hell Shah works as Chartered Accountant with 5 years post qualification experience.
 v) Volume of electricity intended to be traded during the first year after grant of licence and future plans of the applicant to expand volume of trading.
 Not more than 4000 MUs/ annum
 vi) Geographical areas with in which the applicant will undertake trading in electricity:
 All the States and Union Territories of India
 vii) Net worth as on 31st March of three consecutive years immediately preceding the year of application or for such lesser period as may be applicable and on the date of the special balance sheet accompanying the application;

Sr. No.	Financial Year	Net Worth (Rs. Lakhs)
1	2019-20	17127.43
2	2020-21	18337.99
3	2021-22	14979.10
4	Upto 31.05.2022 (Special Balance Sheet)	17195.60

- viii) Year wise current ratio and liquidity ratio of the applicant for three years preceding the year in which the application is made, or for such lesser period as maybe applicable and on the date of the special balance sheet accompanying the application;

Sr. No.	Financial Year	Current Ratio	Liquidity Ratio
1	2019-20	0.58	0.52
2	2020-21	44.06	40.86
3	2021-22	9.21	8.29
4	Upto 31.05.2022 (Special Balance Sheet)	12.77	12.39

- ix) (a) A statement whether the applicant is authorized to undertake trading in electricity under the Memorandum of Association or any other document. -YES
 (b) If so, reproduce the specific provision of Memorandum of Association or any other document so authorizing trading in electricity.
 Clause III (A) 1. To carry on in India or Abroad the business of generation, development, accumulation, production, manufacture, purchase, process, transformation, distribution, transmission, sale, supply, exchange, renovation, alteration, modernization, deal in solar or any kind of energy like wind energy, wave energy, tidal energy, hydro energy, nuclear energy, bio energy or any other form of energy and any products or byproducts derived from any such business of energy and to set up any power plants, stations, farms, parks, solar energy systems.
 x) Details of cases, if any, where the applicant or any of his associates, or partner, or promoters, or Directors has been declared in solvent and has not been discharged. NA
 xi) Details of cases, if any, in which the Applicant or any of his Associates or partners or promoters or Directors has been convicted of an offence involving moral turpitude, fraud or any economic offence during the previous three years preceding the year of making the application and the year of making the applicant and the date of release of the above person from imprisonment, if any, consequent to such conviction. NA
 xii) Whether the Applicant or any of his Associates, or partners, or promoters, or Directors was ever refused licence, and if so, the detailed particular of the application, date of making application, date of order refusing licence and reasons for such refusal. NA
 xiii) Whether the Applicant has been granted a licence for transmission of electricity. NO
 xiv) Whether an order cancelling the licence of the Applicant, or any of his Associates, or partners, or promoters, or Directors has been passed by the Commission. NO
 xv) Whether the Applicant or any of his Associates, or partners, or promoters, or Directors was ever found guilty in any proceedings for contravention non-compliance of any of the provisions of the Act or the rules or the regulations made thereunder or an order made by the Appropriate Commission, during the year of making the application or five years immediate lypre ceding that year? NO

2. The application made and other documents filed before the Commission are available for inspection by any person with
 Name: Jaydipsinh Chudasama
 Designation: Authorized Person
 Address: Sugen Mega Power Plant, Off NH 48, Akhakholi, Surat, Gujarat - 394155
 Contact Tel. Nos.: +91-9227410136
 3. The application made and other documents filed before the Commission have been posted on www.torrentpower.com
 4. Objections or suggestions, if any, on the application made before the Commission may be sent to the Secretary, Central Electricity Regulatory Commission 3rd & 4th Floor, Chandelerok Building, 36, Janpath, New Delhi- 110001 (Give the address where office of the Commission is situated) within 30days of publication of this notice, with a copy to the applicant.
 5. No objections or suggestions shall be considered by the Commission if received after expiry of 30days of publication of this notice.

Place: Surat
Date: 02-08-2022
Jaydipsinh Chudasama
Authorised Signatory



OFFICE OF THE CHIEF ENGINEER (WW)-II
DELHI JAL BOARD: GOVT.OF N.C.T.DELHI
FLAT NO.- E1, TYPE-IV, STAFF QTRS. JHANDEWALAN, DELHI-110005
E-mail:- eeplantww.djb01@gmail.com/acewvp2@gmail.com



PRESS NIT No.20(Item No.1 & 2)/(2022-23)

Sr. No.	Name of work	Estimated Cost	Earnest Money (Fresh)	Tender Processing Fee (Fresh)	Publication date of tender in e-procurement Solution	Last date & time for receipt of tender from e-procurement solution
1.	Annual repair of Hasanpur Bungalow, at Hasanpur Reservoir under EE(C)Plant W.W. (Re-invited) (Tender ID: 2022_DJB_227004_1)	2672389/-	53500/-	500/-	29.07.2022	11.08.2022
2.	Construction of RCC Chamber for fixing flow sensors in water mains from CLC Halderpur to Wazirabad Plant WW at Wazirbad WTP. (Tender ID: 2022_DJB_227010_1)	2669133/-	54000/-	500/-	29.07.2022	11.08.2022

The more detail required above can be seen on website www.delhi.govtprocurement.com

Sd/-
(ER. ABSAR AHMED)
EX. ENGINEER(C) PLANT, WW
Chandrawal WW No.11, Civil Lines, Delhi-110054

ISSUED BY P.R.O. (WATER)
Advt. No. J.S.V. 269 (2022-23)

"STOP CORONA, WEAR MASK, FOLLOW PHYSICAL DISTANCING, MAINTAIN HAND HYGIENE"

LIBERTY SHOES LIMITED

CIN: L19201HR1986PLC033185

Registered Office: Libertypuram, 13th Milestone, G.T. Karnal Road, Kutila, P.O. Bastara, Dist. Karnal - 132114, Haryana

Corporate Office: Ground Floor, Tower A, Building No. 8, DLF Cyber City, Phase - II, Gurugram-122002, Haryana

Tel.: (+91) 0124-4616200, Fax: (+91) 0124-4616222

E-mail: investorcare@libertyshoes.com Website: www.libertyshoes.com

LIBERTY

NOTICE

Pursuant to Regulation 29 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that a Meeting of Board of Directors of the Company will be held on Tuesday, August 9, 2022 to inter alia consider and approve the Unaudited Financial Results of the Company for the 1st Quarter ended 30th June 2022.

This information is also available on the Company's website i.e. www.libertyshoes.com and also on the websites of the Stock Exchanges where Company's shares are listed i.e. National Stock Exchange of India Limited- www.nseindia.com and BSE Limited - www.bseindia.com

For Liberty Shoes Limited

Sd/-
 CS Munish Kakra
 CFO & Company Secretary

ARVIND LIMITED

CIN - L17119GJ1931PLC000093

NARODA ROAD, AHMEDABAD - 380 025

A MEMBER OF LALBHAI GROUP

Phone No. 079-68268000-8108-8109

Website: www.arvind.com : Email: investor@arvind.in

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2022

[* ₹ in Crores except per share data]

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	
		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Refer Note 4	Refer Note 4 & 9	Refer Note 4	Refer Note 4	
1	Total Income from Operations	2360.57	2206.86	1444.04	8059.77
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	126.21	138.33	9.07	419.71
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	126.21	131.39	6.71	410.42
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	108.83	90.97	(5.83)	259.44
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	57.29	62.36	(19.03)	232.89
6	Paid up Equity Share Capital (Face Value ₹ 10/- per share)	260.84	260.59	258.92	260.59
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	2689.94
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each) - (Not Annualised)	4.06	3.36	(0.10)	9.86
	Diluted : (₹)	4.04	3.33	(0.10)	9.81

Notes:

- The above unaudited consolidated financial results were reviewed by the Audit Committee and have been considered and approved by the Board of Directors at their meeting held on August 1, 2022. The same have been subjected to Limited Review by the Statutory Auditors.
- Exceptional items represents following:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Refer Note 4	Refer Note 4 & 9	Refer Note 4	Refer Note 4
(a) Provision of diminution in value of investments	-	3.14	-	3.14
(b) Receivable other than trade write off	-	6.96	-	6.96
(c) Interest on Stamp Duty on Demerger in financial year 2016-17	-	-	3.62	3.62
	-	10.10	3.62	13.72
Less : Tax Impact on above*	-	(3.16)	(1.26)	(4.43)
	-	6.94	2.36	9.29

* Group was presenting Exceptional Items at Gross basis i.e. Before Tax up to previous periods

- The company has intimated the Stock Exchange to publish only Consolidated Financial results and hence, the standalone financial results have not been published. However, the standalone financial results for the quarter ended June 30, 2022 are available on Company's website (www.arvind.com).

Standalone Information:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Refer Note 4	Refer Note 4 & 9	Refer Note 4	Refer Note 4
Revenue from continuing Operations	2174.78	1995.11	1335.28	7435.71
Profit/(Loss) before Tax from continuing Operations	200.40	(56.06)	18.74	222.96
Profit/(Loss) after Tax from continuing Operations	181.87	(93.31)	7.48	77.15
Profit/(Loss) after Tax from discontinued Operations	(6.04)	(3.36)	(5.59)	(17.85)
Other Comprehensive Income/(Loss) (net of tax)	(44.45)	24.36	(4.19)	3.33
Total Comprehensive Income/(Loss) after tax	131.38	(121.03)	(2.30)	62.63

- The Parent Company has entered into agreement on July 19, 2022 to sell its Omuni Undertaking to Bigfoot Retail Solutions Private Limited. The Parent Company would sell it's 100% stake of wholly owned subsidiary, Arvind Internet Limited to Bigfoot Retail Solutions Private Limited for a consideration of ₹ 162.90 crores. Accordingly, the Group has considered its wholly owned subsidiary Arvind Internet Limited as "Discontinued Operations" in accordance with Ind AS 105 and accordingly, re-classified the financial results for various periods presented.

Brief details of discontinued operations are given as under:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Refer Note 4	Refer Note 4 & 9	Refer Note 4	Refer Note 4
(a) Total Income	6.33	6.44	5.31	24.51
(b) Total Expenses	15.04	11.62	14.59	52.67
(c) Loss before tax (a-b)	(8.71)	(5.18)	(9.28)	(28.16)
(d) Tax Expense Credit	1.50	1.81	3.69	10.30
(e) Loss from discontinued operations	(7.21)	(3.37)	(5.59)	(17.86)

- During the last year ended March 31, 2022 the Parent Company has reassessed the expected manner of recovery of the carrying value of all land parcels and has now determined that a number of such land parcels would not be delinked from the business as they either form an integral part of the business operations or are proximate to the factory premises. Consequently, the Parent Company currently expects that in the event of disposal of most of the land parcels in future, these would only be disposed off along with the business and in a slump sale arrangement thereby resulting in no temporary difference between the accounting position and position as per tax laws upon such future disposal. Accordingly, the Parent Company has reversed deferred tax liability amounting to ₹ 26.73 crores pertaining to such land parcels in the Statement of Profit and loss during the last year ended March 31, 2022.
- Pursuant to the approval granted by the Union Cabinet on July 14, 2021 for continuation of Rebate of State and Central Taxes and Levies (RoSCTL) with the same rates (as notified on March 8, 2019) on exports of apparel and made ups, the Group had recognized the benefit of RoSCTL of ₹ 23.98 crores during the quarter ended June 30, 2021. Out of this, ₹ 13.23 crores benefit pertains to the eligible export sales of the quarter ended March 31, 2021. The textiles products that are not covered under the RoSCTL scheme are eligible for benefit under the Remission of Duties and Taxes on Exported Products (RoDTEP) scheme with effect from January 01, 2021. Considering that the rates of RoDTEP were notified on August 17, 2021, the Group had recognized the benefit of RoDTEP of ₹ 29.28 crores during the quarter ended September 30, 2021. Out of this, ₹ 6.71 crores benefit pertains to the eligible export sales of quarter ended March 31, 2021, and ₹ 10.12 crores benefit pertains to the eligible export sales of quarter ended June 30, 2021.
- Additional disclosure as per Regulation 52(4) and 54(3) of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation 2015:

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
	Refer Note 4	Refer Note 4 & 9	Refer Note 4	Refer Note 4
Net Worth (Share Capital + Other Equity)	3,005.33	2,950.54	2,703.35	2,950.54
(a) Debt Service Coverage Ratio	2.22	0.99	1.14	1.19
(b) Interest Service Coverage Ratio	5.49	6.08	2.33	4.76
(c) Debt / Equity Ratio (In times)	0.62	0.60	0.81	0.60
(d) Current Ratio (In times)	1.09	1.11	1.09	1.11
(e) Long Term Debt to Working Capital (In times)	1.50	1.59	2.50	1.59
(f) Bad Debts to Account Receivable Ratio (%)	0.01%	0.00%	0.00%	0.17%
(g) Current Liability Ratio (In times)	0.80	0.77	0.69	0.77
(h) Total Debts to Total Assets (In times)	0.24	0.23	0.32	0.23
(i) Debtors Turnover (In times) (Annualised)	8.24	8.12	5.75	7.30
(j) Inventory Turnover (In times) (Annualised)	4.26	5.31	4.49	4.77
(k) Operating Margin (%)	6.33%	7.38%	2.60%	6.43%
(l) Net Profit Margin (%)	4.31%	3.98%	(0.79%)	3.01%

* The above mentioned ratios are computed after considering details related to Discontinued Operations.

- The listed Secured Non-Convertible Debentures of the Group aggregating to ₹ 75 crore as on June 30, 2022 are secured by way of first pari passu charge on certain identified property, plant and equipment of the Group whereby value of underlying assets exceeds hundred percent of the principal amount of the said debentures.
- Formula for computation of ratios are as under:

(a) Debt Service Coverage Ratio	Earnings before Interest, Tax, Depreciation and amortisation / Interest Expenses + Principal Repayments made during the year on long term loans
(b) Interest Service Coverage Ratio	Earnings before Interest, Tax, Depreciation & amortisation / Interest Expenses
(c) Debt / Equity Ratio	Total Debt / Total Equity
(d) Current Ratio	Current Assets / Current Liabilities
(e) Long Term Debt to Working Capital	Non-Current Borrowings (Including Current Maturities of Non-Current Borrowings) / Current Assets Less Current Liabilities (Excluding Current Maturities of Non-Current Borrowings)
(f) Bad Debts to Account Receivable Ratio (%)	Bad Debts / Average Trade Receivables
(g) Current Liability Ratio	Total Current Liabilities / Total Liabilities
(h) Total Debts / Total Assets	Total Debts / Total Assets
(i) Debtors Turnover	Revenue from Operations / Average Trade Receivables
(j) Inventory Turnover	Revenue from Operations / Average Inventories
(k) Operating Margin (%)	(EBIT - Other Income) / Revenue from Operations
(l) Net Profit Margin (%)	Profit After Tax / Revenue from Operations

- The Parent Company has elected to exercise the option permitted under Section 115BAA of the Income Tax Act, 1961. Accordingly, the Parent Company has recognised provision for Income Tax for the quarter ended June 30, 2022 and re-measured its deferred tax asset/ liabilities basis the rate prescribed in the said section. The Parent Company has also charged off MAT credit amounting to ₹ 36.20 crores to exercise this option. The full impact of this change was recognised in the statement of Profit & Loss for the quarter ended June 30, 2022.
- The figures for the quarter ended March 31, 2022 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year and the unaudited published year-to-date figures upto December 31, 2021.

For Arvind Limited
Jayesh K. Shah
Whole time Director & Group Chief Financial Officer

Place: Ahmedabad
Date: August 1, 2022

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late Mr. John Maxim Crasta, member of the Happy Home Bldg. L3, L4, L5 Co-operative Housing Society Ltd. and owner of Flat No. L-1/5/603, 6 Floor, Happy Home Complex, Shanti Park, Mira Road (East), Dist. Thane-401 107, died intestate on 19/04/2021 with nomination. Mrs. Helen John Crasta is claiming transfer of the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased being wife and one of the legal heir of the deceased with no objection of other legal heirs of the deceased. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the shares and interests in the capital / property of the society belonging to the deceased. The claimants / objectors may inform to undersigned within the period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased in the name of Mrs. Helen John Crasta and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/-
K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A-5, Sector-7,
Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील अनुसूचीत नमूद केलेले मालमत्तेबाबत माझे अधिकारी अधिकार, हक्क व हित याबाबत मी चौकशी करित आहे.

जर कोणा व्यक्तीला खालील अनुसूचीत नमुद मालमत्तेबाबत करारनामा, विक्री, हस्तांतर, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक्क, कायदेशीर हक्क, विभागणी, दावा, हुकूमनामा किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजाे पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकल्यांना त्यांचे कार्यालय /सी, सी विंग, वृंदावन इमारत, उपेन्द्र आश्रम रोड, फॅटालुनच्या मागे, बोरिवली (प.), मुंबई-४000९२ येथे आजच्या तारखेपासून ७ दिवसात कळवावे.

अन्यथा असे संभाष्य दावा, अधिकार, हक्क इत्यादी सर्व उद्देशाकरिता त्याग किंवा स्थागित केले आहेत असे समजले जाईल.

अनुसुची

सीटीएस क्र.१०९४ व १०६२, गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथील जागेचे सर्व भाग व खंड तसेच त्यावर म्युनिसिपल एम्पाईव्ड मुक्तगण कोहोसोलि. म्हणून उभी असलेली इमारत, मारो कॉलनी रोड, दहिसर (पूर्व), मुंबई-४000९८.

सही/- श्रेयस के. व्यास
अॅडव्होकेट चॅट्ट न्यायालय
ठिकाण: मुंबई दिनांक:0२.0८.२०२२

जाहीर नोटीस

या नोटीसेद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, सदरनिका क्र. ४०४, ए विंग, चौथा मजला, महार अ‍ॅपेन्ड को. ऑप. सहकारी सोसायटी लि., विमल डेरी समोर, नवधर फाटक रोड भाईदर (पूर्व), तालुका जिल्हा ठाणे हि सदरनिका श्री संदीप श्रीधर पाटकर व श्री श्रीधर नारायण पाटकर हयाच्या नावे होती. श्री श्रीधर नारायण पाटकर हे दिनांक ०६/०२/२०२० मृत्यु झाले आहे त्याच्या मूळ नंतर मुलगी श्री श्रीधर पाटकर, श्री संदीप श्रीधर पाटकर मुली श्रीम. सुप्रिया अभिजित बटवलकर व सरिता श्रीधर पाटकर यांनी आपले वडील श्री श्रीधर नारायण पाटकर यांचा पूर्ण ५०% हिस्साचे हक्क आई श्रीम. श्रीमती श्रीधर पाटकर यांच्या नावे रजिस्टरद हक्कसाठी पत्र दस्त क्रमांक पणो-४-उपनगर-७३६६८/२०२२ दिनांक २२/०४/२०२२ द्वारे तीसस सोडून दिला आहे ती सदर सदनिवेकर कोणाही व्यक्तीचा किंवा कोणाही वारसांचे कोणाही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा असल्यास तरी त्याबाबत कोणाचीही हक्कत असल्यास त्यांनी हि नोटीस प्रसिद्ध झाल्या पासून १४ दिवसांच्या महारा अ‍ॅपेन्ड को. ऑप. सहकारी सोसायटी ऑफिस अथवा ३, सुपार्श दर्शन, वॅकेंडर्या पार्क, फाटक रोड, भाईदर प. ठाणे ४०१ १०१ या पत्त्यावर लेखी पुत्राखेसह कळवावे. अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा नाही आणि असल्यास तो सोडून दिला आहे, असे समजण्यात येईल.

सही/-
वकील केएट आर. गन्या

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते की, गाव मौजे समेजल, ता. वसई, जि. पालघर येथील जमिनी सर्वे क्र. ८, हिस्सा नं. ४, क्षेत्र ०५.३०.०० (आर.बी. मीटर), आकार १०३.०० (रु. पे.) ह्या जमिनीचे श्री आदित्य नरेश पाटील मालक आणि ताबा धारक आहेत , तरी श्री आदित्य नरेश पाटील ह्यांनी सदर जमिनी विकासाकाला विकसित करण्यासाठी येथचे दरविते आहे.

तरी , सदर जमिनी संबंधी कोणाचीही कोणत्याही प्रकाराची हक्कत वा हितसंबंध असल्यास सदर नोटीस प्रसिद्ध झालेनंतर १४ दिवसाचे आत किंजव्यावधीकरण्या खालील पत्त्यावर लेखी कागदपत्राच्या पुत्राखेसह कळवावे.

सही/-
श्री. तुषार आर. पाटील, वकील
पत्ता : बी/१६, ईश कुपा बिडिन्गा, मुळगाव, तालुका - वसई जिल्हा - पालघर
वसई पश्चिम ४०१२०१

PUBLIC NOTICE

By this Notice, Public in general is informed that late Mr. Deepak Babubhai Desai, joint member of the Anand Sathi Shanti Nagar Co-operative Housing Society Ltd. and co-owner of Flat No. 102, 1st Floor, Building No. A-9, Sector-7, Shanti Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401 107 along with Mrs. Rita Deepak Desai, died intestate on 15/02/2018. Mr. Samarth Deepak Desai is claiming transfer of the undivided shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased being son and one of the legal heir of the deceased with no objection of another legal heir of the deceased. Mrs. Rita Deepak Desai and Mr. Samarth Deepak Desai have agreed to sell the said Flat. Claims and objections are hereby invited from the other legal heirs and successors of the deceased if any for the transfer of the undivided shares and interests in the capital / property of the society belonging to the deceased and the sale transaction. The claimants / objectors may inform to undersigned within period of 15 days from the publication of this notice failing which the society will transfer the undivided shares and interest in the capital / property of the society belonging to the deceased and the transaction of the said flat will be completed and thereafter any claim or objection will not be considered.

Sd/-
K. R. TIWARI (ADVOCATE)
Shop No. 14, A-5, Sector-7,
Shantinagar, Mira Road, Dist. Thane.

Aplab Limited

CIN No. L99999MH1964PLC013018
Regd. Office :Plot No. 12, TTC Industrial Area
Thane Belapur Road, Digha Near Mumbai - 400 708

NOTICE

NOTICE is hereby given pursuant to Regulation 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) Regulations 2015, that a meeting of the Board of Directors of Aplab Limited will be held on Wednesday the 10th August, 2022 for approval of un-audited financial results for the quarter and three months ended 30th June, 2022.

The information contained in the notice is also available on the website of the company www.aplab.com and BSE Limited www.bseindia.com

By order of the Board
For **Aplab Limited**
Sd/-
Rajesh K. Deherkar
Company Secretary and Finance Controller

Place : Thane
Date : 01st August, 2022

मी. ननका राधाकृष्ण पासी कळविते की, माझे पती, राधाकृष्ण माताफेर पासी यांचे दि - २६/११/२०१८ रोजी निधन झाले. ते. गिणी कामगार होते. तरी त्यांच्या पश्चात खालिलप्रमाणे वारस आहेत.

1) ननका राधाकृष्ण पासी - पत्नी - ७१. २) प्रमोदकुमार राधाकृष्ण पासी- मुलगा- ५० तरी कोणासही यावर काही आक्षेप असल्यास १५ दिवसाच्या आत कळवावे श्रीमती - ननका राधाकृष्ण पासी पत्ता- रूम नं - १४०, डॉ. आंबेडकर नगर, एस. एम. रोड, अ‍ॅन्टोप हिल्स मुंबई- ४०००३७

PUBLIC NOTICE

Shri Rajesh Purshottam Acharya and Smt. Varsha Purshottam Acharya (Joint Name) Member/ Owner of Flat No. D-303, Amazon Co.op. Hsg. Society Ltd., Jayraj Nagar, Vazira Naka, Borivalli (West), Mumbai- 400091 & holding Share Certificate No. 035, Distinctive Nos. 171 to 175, which has been reported lost/ misplaced. If anyone having any claim/ objection should contact to the society secretary within 15 days. Thereafter no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate.

**For Amazon CHS Ltd., Sd/-
Hon. Secretary
Date: 02/08/2022**

Place: Mumbai

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, सुधिर शांतीलाल कुलारिया यांना खोली क्र.डी/ ४, प्लॉट क्र.५३९१, घर को-ऑप.हौसिंग सोसायटी लिमिटेड, सेक्टर-५, चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४000९७ या जागेबाबत म्हाडाद्वारे वितर्तीत मुळ वाटपपत्र हरविले आहे आणि दिनांक ३१.०७.२०२२ रोजी तक्रार क्र.२३४९६-२०२२ नुसार चारकोप कांदिवली (प.) पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे. जर कोणास सापडल्यास वर नमुद पत्त्यावर १५ दिवसांत संपर्क करावा.

सही/-
सुधिर शांतीलाल कुलारिया
(उपरोक्त खोलीचे विद्यमान मालक)
ठिकाण: मुंबई दिनांक:0२.0८.२0२२

PUBLIC NOTICE

Shri. Rakesh Kumar a Member of the Clayton Co-operative Housing Society Ltd. having, address at Rodas Enclave, Hiranandani Estate, Thane West, 400 607 and holding flat No. 1301 in the building of the society, died on 19th August 2017 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society.

If no claims/ objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society between 10:00 AM to 2:00 PM from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The Clayton Co-op. Housing Society Ltd
Place: Thane
Hon. Secretary
Date: 02/08-2022

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. रत्न रमि इक्काबल सिंग रेग्री यांनी खोली क्र.डी-०१, मालवणी सट्टाक कोहोसोलि., प्लॉट क्र.८१, रोड क्र.आरएससी-९७, म्हाडा लेआऊट, मालवणी, मालाड (प.), मुंबई-४000९५ ही जागा मूळ प्रामकर्ते श्री. देवजीभाऊ रासम यांच्याकडून क्र.एडीजे/११०१०२२/१३६२/२०१३ अंमगत नुसार दिनांक २२.0७.२0०३ रोजीचे करारनामा नुसार खरेदी केली होती. सदर रत्न सिंग इक्काबल सिंग रशी यांचे २८.११.२०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात (१) श्रीमती अरविंद कौर दादीयाला, (२) श्रीमती हजीत कौर रेगु, (३) श्री. जसवीर सिंग रत्न सिंग रशी व (४) श्री. कुलदीप सिंग रत्न सिंग रशी हे कायदेशीर वास्तवर असल्याने सदर खोलीसह प्रवताच्या मालमत्तेचे वास्तवर म्हणून अधिकार आहे आणि रत्न सिंग इक्काबल सिंग रशी यांचे निमनंतर विवाहीत मुली अर्थात (१) श्रीमती अरविंद कौर दादीयाला, (२) श्रीमती हजीत कौर रेगु यांनी अ.क्र.बीआरएल-४-५६७०/२०२२ अंतर्गत नोंदीकृत दिनांक १२.०४.२०२२ रोजीचे मुक्तता करारनामानुसार त्यांचे अविभाजीत शेअर्स जसवीर सिंग रत्न सिंग रशी व कुलदीप सिंग रत्न रशी यांच्या नावे मुक्त केले आणि नंतर कुलदीप सिंग रत्न रशी व जसवीर सिंग रत्न सिंग रशी हे सदर खोलीचे संयुक्त मालक झाले.

दिनांक १६.१२.२०१३ रोजीचे म्हाडा हस्तांतर पत्र क्र.२०२२, मूळ करारनामा दिनांक २२.०७.२००३ तसेच सदर खोलीचे म्हाडा पासबुक हे हस्तले आहे आणि शोध चेअन्हीस पाडलेले नाही.

जर कोण व्यक्तीसही सदर खोलीचे उपरोक्त मूळ करारनामा, म्हाडा हस्तांतर पत्र व म्हाडा पासबुक सापडल्यास किंवा याबाबत काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात योग्य दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्ता वकील यांच्याकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, सदर खोलीस कोणताही दावा नाही आणि असल्यास दावा त्याग किंवा स्थागित केले आहेत.

सही/- वकील श्री. प्त.आर. पांडे
भांडारकर पवन, कोर्ट नेत,
बोरीवली (प.), मुंबई-४०००९२,
ठिकाण: मुंबई दिनांक:0२.०८.२०२२

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that Mr. Muthiah S. Pillai along with his wife Late Kanta Muthiah Pillai have been lawful co-owners of Office No. 105, on the First floor, Raj Commercial Complex Premises Co-operative Society Limited, situated at Flat No. 117/118, PL Lohandane Mang. Chenbur (W), Mumbai -400089 and jointly possessing Share Certificate No. 003, under Distinctive Nos. from 011 to 015 which they have jointly purchased from the Builders Ltd. K. Sundaram Properties and Travel Private Limited in an Agreement / Deed dated 27/05/1993 and have duly paid the necessary stamp duty said agreement under Amnesty Scheme No. 12403/94 and executed a single sided Deed of Declaration dated 08/09/2011. That said URS. ANANTHAPILLAI died intestate on 06/02/2022, leaving behind her husband Mr. Muthiah S. Pillai and two Children i.e. Mr. Raj Muthiah Pillai & Mr. Arun Muthiah Pillai as her only legal heirs to acquire inherit her 50% undivided share in the said Premises. That vide Release Deed dated 22/08/2022, duly registered vide Sr. No. KRL-S/12620/2022, said Mr. Raj Muthiah Pillai & Mr. Arun Muthiah Pillai have released their respective share in favour of my client Mr. Muthiah S. Pillai and since then my client Mr. Muthiah S. Pillai is in use, occupation and possession of the said Office Premises as sole owner thereof.

Any person / party / legal heirs / representative having any adverse claim or interest over the said Office Premises or part thereof is asked to put the same in writing to me / my client within 7 days from the date of publication thereof otherwise no claim shall be entertained.

Sd/-
RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court)
Office: Annawadi, Tople Wadi,
Western Express Highway, Opp. Sai Services,
Andheri (E), Mumbai - 400099.

जाहीर नोटीस

याद्वारे कळविण्यात येते की, श्रीमती लीला अनंत कुळकर्णी हे निवृत्त शासकीय कर्मचारी दिनांक ५/११/२१ रोजी मृत्यु झाले. मृत्युश्चात त्यांना पुढे मृत्यु केल्याप्रमाणे कायदेशीर वारस आहेत.

१. डॉ. सलील अनंत कुळकर्णी, वय ५२, मुलगा.

२. सी. मनीषा सुनील मुंदडा (मनीषा अनंत कुळकर्णी), वय ५६, मुलगी.

उक्त नमूद वारसांना उक्त नमूद मृत व्यक्ती पश्चात त्यांच्या निवृत्त वेतन/बँक ठेवी /ग्रॉजिन्ड फंड/ अनुभवा तत्त्वासाठी (शासकीय कर्मचाऱ्याचे वारस या नात्याने), वारस दाखला हवा असल्याने तसा अर्ज तहसीलदार अंधेरी यांचेकडे केला आहे. त्या अनुषंगाने कृपा व्यक्तीचा आक्षेप असल्यास त्यांनी तहसीलदार अंधेरी यांचे कार्यालय, दादभाई नवरोजी रोड, अंधेरी (प.), मुंबई-४000०८ यांचेकडे लेखी पुराव्यांसह नोटीस प्राप्त झालेपासून सात दिवसांत संपर्क साधावा. अन्यथा प्रकरणी आक्षेप नाही असे समजून निर्णय घेण्यात येईल.

डॉ सलील अनंत कुळकर्णी, ३२ पत्रकार, मधुवृंदत कार्यालयात मार्ग, वांद्र पूर्व, मुंबई-५१. दि.०९/0८/२०२२

जाहीर सूचना

डॉ. अमरलाल गाभा हे कर्णारक औरा बिडिंग नं.१शक्तीएचआय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: सीटीएस क्र.१६०८/ए, १६०८/१ ते २८, १६०८/३१, १६०८/३३ व १६०८/३४), एल.बी.एस. मार्ग, आर-मिठी मोल समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४000०८ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील अनिश्चय मध्ये ३ची दर्जाच्या मध्ये मालमत्तेमधील फ्लॅट क्र. २४ ते ताराना आणि सध्या भाग्याप्रमाणे क्र.०८५ ह्या एकत्रित अडकवून ८११ ते ८७० पर्यस ४.०/२ - अडकेविते १० शेअर्सचे पाक आहे, जे २०.०८.२०२२ रोजी घाटकोपर, मुंबई येथे कोणतीही वास्तवत व नेमता निघून झाले.

डॉ. अमरलाल गाभा यांचे पुत्र, श्री. गिरीश गाभा हे ऑनियन मोल ३ची दर्जामधील फ्लॅट क्र.२४ व भाग्याप्रमाणे क्र.०८५ चे संयुक्त मालक आहेत, यांच्या नावे हस्तांतरणासाठी असे सोसायटीकडे प्राप्त झाला आहे.

सोसायटी सदस्य, सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मतत सभासदांच्या सदर शेअर्स व हितसंबंधांचे हस्तांतरण होण्यास वास्तविक असे दोंदरीत/आक्षेप घेणारे याच्युकुद ताही दुवे किंवा आपण असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रतिसादापासून १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मतत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांचे पुटवईत अशी कारवाई आणि अन्य दावांच्या प्रतिसार रवि.एडी पोस्ट किंवा सीडी पोस्टात लेखी दावा/आक्षेप सबब, शपथ सोसायटी कार्यालय, कर्णारक औरा बिडिंग नं.१शक्तीएचआय को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, एल.बी.एस. मार्ग, आर-मिठी मोल समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४000०८ येथे मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही वेळ/आक्षेप प्राप्त झाले, तर ममत सभासदांच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील अंशे व हितसंबंधांची सोसायटी उपायकीवित तरतुदीमधील दिलेल्या मार्गांनी व्यवहार करण्यास सोसायटी मालकी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मतत सभासदांच्या शेअर्स व हितसंबंधांच्या हस्तांतरणात काही वेळ/आक्षेप सोसायटीत प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपायकीवित तरतुदीनुसार त्यास योग्यतेने कारवाही घेतले. सोसायटीच्या नोंदीमधील उपायकीवित प्रत सोसायटी/आक्षेपकर्ते/ निष्ठाकारिता सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सबब यांच्याकडे सदर सूचना प्रतिसादीच्या तारखेपासून कार्याची सभासतीच्या तारखेवरील सर्व कागदपत्रांच्या दिवशी स.२०.०८ ते याचे ५.०० पर्यंत उल्लेख आहेत.

च्या वकील व कर्तार कर्णारक औरा बिडिंग नं.१शक्तीएचआय कोहोसोलि. सचिव

दिनांक: ३0.0८.२०२२
ठिकाण: घाटकोपर

मार्कसन्स फार्मा लिमिटेड

CIN: L24110MH1992PLC066384

नोंदीकृत कार्यालय: १ गेवा नजला, गंधीनगर, वीर देसाई वितरितार नर्म, ओशिवरा, अंशेरी, (पश्चिम), मुंबई-४०० 0१३.

दुष्यधनी: ०२२ ४००१ २०००; फॅक्स क्र.: ०२२ ४००१ २०११

वेबसाईट: www.marksanspharma.com;

ईमेल: companssecretary@marksanspharma.com

समभाधारकांना सूचना

कंपनीच्या इडिटी सभागा इनव्हेस्टर एज्युकेशन ऑण्ड प्रोटेक्शन फंड (आयडीपीएफ) यांच्याकडून हस्तांतरण

भागधारकांना याद्वारे सूचित केले जाते की इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड अधोर्तीत (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण आणि परतलाग) नियम, २०१६, मध्ये सुधारित केल्याप्रमाणे, ("**यापुढे नियम म्हणून संबोधित केले जाईल**") सह वाचतेल्या कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १२४ आणि १२५ च्या तरतुदीनुसार ज्यांनी एफवाय २०१४-१५ ला किंवा नंतर कंपनीने जाहीर केलेला कोणाताही लाभांश घ्या का केलेला नाही, त्याचा एफवाय २०१४-१५ साठी दावा न केलेला लाभांश आणि त्यांचे शेअर्स ज्यात लाभांश पुढील **३ नोव्हेंबर २०२२** रोजी सलग सात वर्षे हक्क सांगितला नाही तो आयडीपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित केला जाईल.

नियमांचे पालन करीत, ज्यांचे शेअर्स **२ नोव्हेंबर, २०२२** रोजी किंवा त्यापूर्वी योग्य ती कारवाई करण्यासाठी वरील नियमांनुसार आयडीपीएफकडे हस्तांतरित करण्यास पात्र आहेत अशा सर्व भागधारकांना स्वतंत्र नोटिस पाठवल्या जात आहेत आणि नियमांनुसार नमूद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून आयडीपीएफकडे समभाग हस्तांतरित केले जातील. कंपनीने अशा भागधारकांनी संपूर्ण माहिती <http://marksanspharma.com/shares-liable-for-transfer-to-iepf.htm> वेबसाइटवर अपलोड केली आहे.

या सूचनात, संबोधित भागधारक कृपया खालील तथ्यात घ्या:

- आयडीपीएफ मध्ये हस्तांतरित होण्यास जबाबदार असलेल्या भौतिक स्वरुपात असलेल्या सभाधारकांचा संदर्भात, कंपनी तुमच्या नावावर असलेल्या मूळ शेअर सर्टिफिकेटच्या बदल्यात दुप्पटकेत शेर सर्टिफिकेट जारी केले आणि नंतर तुमचे शेअर्स आयडीपीएफ ऑर्थांरीटीकडे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल. असे डुप्लिकेट शेर सर्टिफिकेट जारी केल्यावर, तुमच्या नावावर नोंदवलेले मूळ शेअर सर्टिफिकेट आपोआप रद्द होईल आणि ते नॉन-गोशियबल मानले जाईल.
- डोमॅट स्वरुपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात जे आयडीपीएफकडे हस्तांतरित होण्यास जबाबदार आहेत, कंपनी तुमचे शेअर्स आयडीपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासाठी कॉर्पोरेट कारवाईद्वारे डिपॉझिटरीला सूचित करेल.

२ नोव्हेंबर २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी वैध दावा प्राप्त झाले नाहीत तर, कंपनी या नियमांच्या आदेशकतांचे पालन करण्याच्या उद्देशाने, कोणतीही सूचना न देता नियमांनुसार उरवलेल्या कार्यापद्धतनुसार दावा न केलेली लाभांश रक्कम आणि संबोधित शेअर्स आयडीपीएफकडे हस्तांतरित करतील.कृपया क्लरात घ्या की आयडीपीएफप्राधिकरणाकडे हक्क सांगितलेल्या लाभांश रकमेच्या आणि समभागांच्या संदर्भात कोणताही दावा कंपनीविरुद्ध लागू होणार नाही.समभागाधारकांनी हे लक्षात घ्यावे की दोन्ही हक्क सांगितलेले लाभांश आणि संबोधित शेअर्सचे हस्तांतरण, त्यावर ज्या झालेल्या सर्व फायद्यांवांढ, जर काही असेल तर आयडीपीएफ प्राधिकरणकडे काही दावा केला जाऊ शकतो तर फॉर्म आयडीपीएफ-५ मध्ये ऑनलाईन असे करून त्याच फॉर्ममधेच नोंदविलेल्या आवश्यक कागदपत्रांसह त्याच नोंदीकृत कार्यालयात कंपनी किंवा कंपनीच्या आर्टोएर, मेअर्स बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे पाठवा.

वरील बाबींनुसार कोणत्याही प्रश्नांसाठी, भागधारकांना कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट्स, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे कार्यालय क्र. एस६२, ६वा मजला, पिनेकल बिल्डिंगस पार्क, अहुरा सेंटटरच्या पुढे, महाकाली लेणी रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००१३, दूरध्वनी:०२२ - ६२६३८२००, ई-मेल आयडी: investor@bigshareonline.com वर संपर्क साधावा.

मार्क्सन्स फार्मा लिमिटेडसाठी
सही/-
हर्षवर्धन पाणीग्रीही
कंपनी सचिव

जेअर्स इक्वायलरायस सूचना

हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड
(पूर्वीची हिंदुस्थान लिम्बल लिमिटेड)

नोंदीकृत कार्यालय: हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, निमित्तबल हाकर, बी.सी. सार्वन मार्ग, कलाना, अंशेरी (प.), मुंबई-४०००१९.

या नोटीसीद्वारे म्युनिसिपल सेवे को, खालील नमूद असेल कोणीतही माग ठाकले हे हस्तले आहेत/मागक सार्वे आहेत, अलीकडेनोटीस योग्य त्या मार्गांनी सदर माग कालव्याच्या हदपत्राने डुप्लिकेट माग जमाल देण्याचा विचारपत्ती आहे.

कोणत्याही व्यक्तीचे सदर मागामधील कोणतीही वैध दावा असल्यास त्याची त्याचे दावा कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयाकडे सदर नोटीसीपासून १५ दिवसांच्या आत कळवावे.

मागधारकांचे नाव पोलिसां नं ओअर्सची रकमा (रु.१५००) प्रमाणपत्र क्र.१५०३११९१ २९९३१९०१२ २९९३१४००४

नोटीस सारकाल ठिकाण: मुंबई दिनांक: ०१.०८.२०२२

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

सीआयएन: एल६५१९एफएच४१६१एफएलसी०२५७००

नोंदीकृत कार्यालय: ४१४, शाह नाहर (बस्की) इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, डॉ. ई. मोजेस रोड, बस्की, मुंबई-४००१०८.

दूर.क्र.:६६६२५६0३, ६६६२५६0४, फॅक्स:०२२-६६६२५६0५, ई-मेल:vakilgroup@gmail.com, वेबसाईट:www.elcidinvestments.com

सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२२ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव व एकरित वित्तीय निष्कर्ष विचारत घेणे व नोंदपटवार घेणे याकरिता कंपनीच्या नोंदीकृत कार्यालयात **मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२ रोजी एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडच्या** संचालक मंडळाची सभा होणार आहे.

संपूर्ण तपशील सर्टिफेक एकसर्जेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.elcidinvestments.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वये

एलसिड इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता
सही/-
वरुण वकिल
अध्यक्ष

ठिकाण : मुंबई
दिनांक : ०१ ऑगस्ट, २०२२

मेघ मयुर इन्फ्रा लिमिटेड

(पूर्वीची पोद्यार इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि त्यापूर्वी ट्रांशमिशनमार्फत प्रोटीयड लिमिटेड म्हणून ज्ञात)

नोंदीकृत कार्यालय: एमएचबी-११/ए-३०२, सर्वोच्चा को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, भविष्यमोही इमारतीजवळ, सर्विस रोड, चोवमाण, वांद्र (पू.), मुंबई-४000५१.

वेबसाईट:www.meghmayurinfra.com, सीआयएस:एल११०0एमएच११८१सीएलसी०२५६९३

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	अलेखापरिक्षित संपलेली तिमाही ३०.०६.२०२२	लेखापरिक्षित संपलेले वर्ष ३१.०३.२०२२	अलेखापरिक्षित संपलेली तिमाही ३०.०६.२०२१
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	-	-	-
२.	कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादकारिता बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्वे)	-५.२९	-१०.९१	-५.३६
३.	करपूर्व कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादकारिता बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	-५.२९	-१०.९१	-५.३६
४.	कारणतः कार्यावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादकारिता बाब आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	-५.२९	-१०.९१	-५.३६
५.	समभाग भांडवल	६३०	६३०	६३०
६.	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वाळून्)			
७.	मागील वर्षाच्या लेखापरिक्षिता ताखेबद पत्रकात दिव्यानुसार		२७.३०	